

Date: 28th March, 2022

To,
The Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
2nd Floor, Dalal Street,
Mumbai – 400 001

Dear Sirs,

Sub: <u>Intimation under the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)</u>
Regulations, 2015 (Listing Regulations)

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith copies of newspaper clippings containing the Notice of EGM of the Company scheduled to be held on Monday, 25th April, 2022 at 4:00 P.M. (IST) through Video Conferencing in compliance with General circular(s) issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, including any amendments thereof published by the Company in The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on 28th March, 2022.

This is for your information and record.

Thanking You,

Yours faithfully, For **Starlog Enterprises Limited**

PRANALI
ANISTILIANE
ANIKET
SULAKHE
Oughtiy toponiny (MANALIANETSILANE
Deutloop medibetti (MANALIANETSILA

Pranali Sulakhe Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

To Place your Tender/Notice/ **Obituary Ads.**

FREE PRESS JOURNAL

नव शक्ति

Please mail us at: ad@fpj.co.in mail@fpj.co.in

2 022 - 69028000

Only in Rs. 501 Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या टाव्यांच्या खोपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्यार्ह जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभुर करणाऱ्या किंवा बदनामीकारक मज़करासाठी किंव त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक. संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणा-नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM KAAZIM AHMAD GADE TO KAAZIM

AHMAD GAADA AS PER AFFIDAVIT NO. ZU

892635

I HAVE CHANGED MY NAME FROM ANSARI ALIA PARVEEN / ANSARI ALIYA PARVEEN ANEES AHMED TO ANSARI AALIYA PARVEEN NAZISH AS PER AADHAAR CARD NO: 2425 2651 1046

HAVE CHANGED MY NAME FROM OBAIDULLAH ABDUL HAMEED / OBAIDULLAH ABDUL HAMEED RAVATAR OBAIDULLAH ABDUL HAMEED RAWATER AS PER AADHAAR CARD NO 2602 3779 3665 CL-751 A

I HAVE CHANGED MY NAME FROM AJAY CHENTHAMARAI ARUNTHATHIYAR TO AJAY CHENTHAMARAI ARUNDHUDHIYAF AADHAAR CARD CL-751 B

4951 9284 0200 HAVE CHANGED MY NAME FROM RONAKKUMAR MANGAL GORI TO RONAK

MANGAL GORI AS PER DOCUMENTS. CL-10 LHAVE CHANGED MY NAME FROM MOHD

ISHTIYAK AHMAD TO MOHD ISHTIYAK SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-104 A I HAVE CHANGED MY NAME FROM AISHA BI NAZEER AHMED SAYED TO AYASHABI NAZEER SAYYED AS PER DOCUMENTS CL-104 B

I HAVE CHANGED MY NAME FROM FATIMA MOHAMMED JUNED SHAIKH TO FATIMA JUNAID SHAIKH AS PER CL-104 C

ASHWINI EUCHARIST GAIKWAD HAVE DECLARED THAT ASHWINI EUCHARIST GAIKWAD AND ASHWINI NITIKESH MADKHOLKAR, BOTH NAMES ARE SAME AND OF ONE PERSON I.E. MYSELF ONLY, HEREAFTER I SHALL BE KNOWN BY THE NAME OF ASHWINI EUCHARIST GAIKWAD AS PER AFFIDAVIT DATE:26/03/2022.

I HAVE CHANGED MY NAME FROM BINAJ FAREED SHAIKH TO MINAZ FAREED SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-254

अटी आणि शर्ती

I HAVE CHANGED MY NAME FROM PRITI PRANESH PATWA TO PRITI PRANESH MEHTA, GAZETTE NO M2191532 CL-263 I HAVE CHANGED MY NAME FROM PRANESH R PATWA TO PRANESH PRANESH R PATWA TO PRANESH RAMESH CHANDRA MEHTA ,GAZETTE NO

I HAVE CHANGED MY NAME FROM KALP PRANESH PATWA TO KALP PRANESH MEHTA GAZETTE NO M21192023 CL-263 B

I TABASUNISSA JALALUDDIN @ KHAN TABASSUMUNNISA MOHD JALALUDDIN HAVE CHANGED MY NAME TO TABASSUM JALALUDDIN KHAN VIDE AFFIDAVIT

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM HARDEV YAMUNA PAL TO MY NEW NAME HARDEV JAMUNA PAL AS PER MAHARASHTRA GAZETTE NO.(X-90258) DT: 10-16 APRIL 2014.

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM CHHOTELAL YAMUNA PAL TO MY NEW NAME CHHOTELAL JAMUNA PAL AS PER MAHARASHTRA GAZETTE NO.(X-90259 DT: 10-16 APRIL 2014.

HAVE CHANGED MY NAME FROM FAUZIA RIYAZ MUSANI / FAUZIYA RIYAZ MUSANI TO FOZIYA RIYAZ MUSANI AS PER AADHAR CARD NUMBER 4128 3485

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये ३रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्राण्ड रोड, कुलाब

मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५ मुळ अर्ज क्र. ३०२ सन २०१८ पुढील तारिख: ११/०२/२०२२ सिटीबँक एन.ए.अर्जदार विरुद्ध

....प्रतिवार्द

शेख वाजिद अकी समन्स

ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी त्यातील नमद इतर अनतोष आणि चाल आणि भविष्यातील व्याज, खर्चासह एकत्रित रक्कम रू. १०,०२,९७४.४१ (रूपये दहा लाख दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर आणि एकेचाळीस पैसे मात्र) च्या वसुलीसाठी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे:

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावण परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थ सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आल

तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिश वा विकलादारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी २६-०४-२०२२ रोजी स ११.०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. सूचना घ्यावी की, कसुरवार ठरल्यास, तुमच्य

निर्धारित असेल. गञ्ज्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्य शिक्क्याने २३ नोव्हेंबर, २०२१ रोजी दिले/जारी

अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि

डीआरटी-॥, मुंबई श्री. शेख वाजिद अकी. क्र. ६, सुहाना को-ऑप. हौसिंग सोसायटी, १ला मजला,

मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०

जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की, आम्ही मे. गोल्ड कॉईन बिल्डर्स, भागीदारी संस्था जिचा पत्ता येथे सोना मोहोर, वाकोला पालिका मार्केट मागे, नेह रोड लगत, सांताकुझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५ यांचे खालील परिशिष्टात अधिक तपशिलवार वर्णन त्यांची मिळकतीचे नामाधिकार तपासत आहोत. सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्याच्य कोणत्याही भागाशी किंवा विरुद्ध विक्री अभिहस्तांकन, गहाण, विश्वस्त, धारणाधिकार भेट, प्रभार, कब्जा, वारसा, भाडेपट्टा कुळवहिवाटा, देखभाल, सुविधाधिकार किंव याशिवाय कमेहीच्या मार्गे कोणताही टावा किंव हितसंबंध काही असल्यास लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना पृष्ठच्यर्थ कागदपत्रीय पुराव्यांसह खालील दिलेला संदर्भ क्रमांक नमूव करुन सदर प्रकाशनाच्या तारखेपासून १১ दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास दाव काही असल्यास त्यागित समजण्यात येईल.

उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट बृहन्मुंबईच्या हद्दीत गाव कोलेकल्याण, तालूका अंधेरीच्या जमीन धारकचे सर्व ते भाग आणि

1941:1.	
सीटीएस क्र.	क्षेत्र (चौ.मीटर्स) (अंदाजे)
७००-ए	१८.७०
७००-बी	१४६
७३४-ए	१९०६
७३४-बी	409
७३४-सी	33.८०
७०१	८३.७०
एकण	\$ 61836

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उपजिल्हामध्ये गाव कोलेकल्याण तालुका अंधेरी. ठिकाण: मंबई

दिनांक: २८.०३.२०२२

वकील अंकित शाह अंकित शाह आणि कं. शॉप क्र. १२, वसंत निवास, टिळक रोड कॉर्नर, वल्लभबाग लेन घाटकोपर-पूर्व, मुंबई ४०० ०७७

कर्ज वसुली न्यायाधिकरण-। मुंबई (भारत सरकार, वित्तीय मंत्रालय)

२ रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ०० (५वा मजला, सिंधिया हाऊस, बालार्ड इस्टेट, मुंबई-४००००१)

कॅनरा बँकअर्जदाः ा. प्रिन्स एसडब्ल्युआर सिस्टम्स प्रा.लि. आणि अन्य_प्रतिवाद

ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे: ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननि न्यायाधिकरणाटारे पूर्यायी बजावणीकरिता अर्ज संप्रत करण्यात आला आहे

तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी २६ एप्रिल, २०२२ रोजी दु. १२.०० उपस्थित

. सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल. राइया हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २१ मार्च, २०२२ रोजी दिले/जारी.

प्रबंधक, कर्ज वसूली न्यायाधिकरण-।, मुंबई प्रतिवादी क्र. ? पियुष जी. छेडा, के एन इमारत, रुम क्र. ६०१, भांडारकर रोड, माटुंगा स्टेशनजवळ, माटुंगा(पूर्व), मुंबई-४०००१९

रुपल छेडा, के एन इमारत, रुम क्र. ६०१, भांडारकर रोड, माटुंगा स्टेशनजवळ, माटुंगा(पूर्व) हर्षवर्धन छेडा, के एन इमारत, रुम क्र. ६०१, भांडारकर रोड, माटुंगा स्टेशनजवळ, माटुंगा(पूर्व)

> मुंबई कर्ज वसुली अपील न्यायाधिकरण प्लॉट क्र. १९, १ ला मजला, टेलिफोन भवन, आर्थर बंदर रोड, कोलाबा मार्केट, कोलाबा, मुंबई-४००००५. अपील क्र. १ सन २०२२

स्टँडर्ड चार्टर्ड बँक

मायक्रोकवाल टेक्नो लि. आणि अन्य २०.०९.२०१९ रोजी निर्णय झालेल्या टी.ओ.ए./क्र. २६६ सन २०१६ मध्ये पीठासिन अधिकारी, कर्ज वसुर्ल न्यायाधिकरण ।, मुंबई यानी पारित केलेल्या अंतिम आदेशावरून अपील

मायक्रोकवाल टेक्नो लि (उत्तरवादी क्र. १) (उत्तरवादी क्र. २) २०६, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), ३०६, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, मुंबई-४०० ०५३

आणि येथेही बी५२ निओ शाईन हाऊस, वीरा इंडस्ट्रीयल इस्टेटसमोर, ऑफ न्यु लिंक रोड, मुंबई-४०० ०५३

. अधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशावरूनचे अपील १७.१०.२०१९ रोजी अपीलकर्त्यांच्या विकलांनी सादर केले होते जे ह्या न्यायाधिकरणामध्ये अपील क्र. १ सन २०२२ म्हणून नोंदवले. स्पीड पोस्टद्वारा सदर सुधारित अपीलासह सूचना बजावणीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले परंतु उत्तरवादींना

प्रेस हाऊस, फ्री प्रेस मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ येथून प्राप्त करावी. तम्ही कोणतेही उत्तर द्यायचे झाल्यास निम्नस्वाक्षरीकार माझ्यासमोर, २९.०४,२०२२ रोजी स. ११.३० वा. हज

जर तम्ही स्वतः किंवा तमच्यावतीने तमच्या विकलामार्फत किंवा ह्या प्रकरणात तमच्यासाठी कती करण्यासाठ कायद्याने प्राधिकृत केलेल्या अशा अन्य कोणामार्फत हजर झाला नाहीत तर त्यावर तुमच्या गैरहजेरीत सुनावर्ण होऊन निकाला दिला जाईल.

ह्या २३ मार्च, २०२२ रोजी दिले.

STARLOG ENTERPRISES LIMITED

Web: www.starlog.in

NOTICE TO SHAREHOLDERS FOR EXTRA-ORDINARY GENERAL MEETING Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the members of Starlog Enterprises Limited ("the Company") will be held on Monday, April 25, 2022 at 4:00 PN (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means("OAVM") facility, i compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules frame thereunder read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020 September 28, 2020, December 31, 2020, June 23, 2021 and December 08, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") as amended from time to time and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read wit SEBI Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 including any amendments there of from time to time, to transact the business as set out in the Notice of the EGM.

electronic mode by e-mail to those Members, whose names appear in the Register of Members Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, March 25, 2022 and whose ema addresses are registered with the Company or Big share Services Private Limited, the Registra and Share Transfer Agents ("RTA") or their respective Depository Participant ("DP")

joining the EGM and the manner of participation in the Remote e-votingor casting vote through E oting during EGM will be provided in the Notice of the EGM. Members participating through th VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 or he Act. The Notice will also be made available on the website of the Company at www.starlog.in vebsite of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, and on the website of the NSDL at https://www.evoting.nsdl.com. Necessary arrangements have been made by the $Company \ with \ NSDL \ to \ facilitate \ Remote \ e-voting \ and \ E-voting \ during \ the \ EGM.$

with the Company/Depository or any person who acquires shares of the Company and becomes shares as of the cut-off date, i.e. Monday April 18, 2022, may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@nsdl.com or investor@bigshareonline.com. However, if a Member is already registered with NSDL for Remote e-voting and E-voting during EGM, then existing User ID and password can be used for casting vote. The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Dema

orm are requested to register their e-mail address with the respective DPs and the Member

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EGM and in particular, instructions for joining the EGM and attending the EGM through VC/OAVM, manner of casting vote through Remote e-voting and E-voting during the EGM.

SD/

MAHAGENCO

(ई निविदा)

आरएफएक्स क्र

३००००२६९५५

निविदा खर्च: रु. ११८०/-

नोंदणी करावी.

व्हॉल्व्हची खरेदी.

ЗТ.

क्र.

٥٩.

Pranali A Sulakhe **Company Secretary**

जाहीर सूचना TAKE NOTICE that we are investigating title of our clients M/S. NEST DEVELOPERS, the Owner and in possession of Plot bearing S. No. 23, H. No.15 (Part), New S. No. 23D, H. No. 15A and S. No.

PUBLIC NOTICE

23D, H. No. 15/A/1 and CTS. No.8 (Part), of village Sahar, Takuka Andheri, MSD. together adm. 530.12 Sq. Mtrs. and have obtained LOI No.

K-E/PVT/0255/20210818/LOI dated 31-12-202 Intimation of Approval dated 11-11-2022 an

Commencement Certificate dated 27-11-2022

or the development of the said Plot under SR

Scheme as described in the Schedule hereunder

TAKE FURTHER NOTICE that any person of

party having any claim, demand, share, right title or interest, in respect of the said Property o any part thereof by way of Sale, Exchange Mortgage, Charge, Gift, Trust, Inheritance Maintenance, Possession, Lease or Sub-lease

Development rights, Licence, Sub-Licence, Leave And License, and/or under any Order Judgement, Decree, Award, Contract/Agreement MOU, Settlement/Arrangement/Compromise. ConsentTerms/ConsentDecree, Use, Residence or otherwise whatsoever is/are hereby requested to inform in writing along with the supportion

to inform in writing along with the supporting proofs to us within a period of 7 (Seven) days from Publication of this Notice failing which a

such claim or objection shall be considered a

waived/ abandoned and we shall presume that rights, title, interest of our clients in respect of the

said Property is clear, marketable and free from all encumbrances and shall certify the same.

DESCRIPTION OF PROPERTY

All those pieces and parcel of vacant land together with hereditaments standing thereon bearing Survey No. 23, Hissa No. 15 (Part) and New

Survey No.23 D. Hissa No.15 A adm. 460.13

On or towards the North: By Part of CTS No.

On or towards South: By 18,30 Mtrs wide D.F

On or towards the East: By Part of CTS No.8

On or towards the West: Part of CTS No.5 A

For R.K. Mishra & Co.
Ms. Shakti Deengar & Rajkumar Mishra
(Advocates & Legal Consultants)
305, Sankalp III CHS Ltd. Film City Road, Next to
Dindoshi Court, Malad (East), Mumbai 400937.
Mob : 9819756027 & 986906017

A of Sahar & CTS. No. 176 of Chakala.

Road/CTS. No.8 (Part) of Sahar.

of Sahar for MCGM Garde

and 5 B (Part) of Sahar.

Dated this 28-03-2022

Tenancy, Sub Tenancy, Occupancy, Lien, E

आम्ही खालील नमुद परिसराचे मालक असलेल्या १) श्री. नवनितलाल धारिया आणि २) सौ. संगीता अमित धारिया दोन्ही मुंबई येथे, रहिवासी अपार्टमेंट, २४१ ताडदेव रोड, मुंबई ४०० ००७ यांचे नामाधिकार तपासत आहोत.

कोणत्याही व्यक्तीला खालील नमुद परिसरावर कोणताही दावा किंवा हक जसे की, वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, परवाना, भेट, ताबा, मुळ कागदपत्राचा ताबा किंवा अन्यकाही दावे निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या तशा दाव्याच्या सर्व पुरक कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून सात (७) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचा दावा जर असल्यास ते त्यागित समजले जातील.

परिसराचे परिशिष्ट

ताडदेव विभाग, ताडदेव रोड, मुंबई Survey No.23 D, missa No.15 A adm. 400.12 sq. Mtrs. and Survey No. 23D Hissa No.15A/1 adm. 70.00 Sq. Mtrs. corresponding CTS No. 8 (Part) of Village Sahar Taluka Andheri M.S.D. Opp. Bombay Cambridge School, Guru Rabindranath Tagore Marg, Chakala, Andheri (East), Mumbai 400099 and bounded as:

> (एस.एन. विमादलाल) वकील ॲण्ड सॉलिसिटर्स १४, हमाम हाऊस, ३रा मजला, ३६, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१

४०० ००७ च्या २४१, सी.एस. क्र. ३०७ येथे स्थित गंगा जम्ना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. शी संबंधित महाविर अपार्टमेंट अशा ज्ञात बिल्डिंगीच्या ४थ्या मजल्यावरील फ्लॅट धारक क्र. ४०२ च्यासह सदर सोसायटी द्वारे जारी ५ (पाच) शेअर्स. दिनांक २८ मार्च, २०२२.

मे. विमादलाल ॲण्ड क.

शेरिफची सूचना

मुंबई येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयातील साधारण मूळ दिवाणी अधिकारिता वाणिज्यिक संक्षिप्त वाद क्र. ४५३ सन २०१७

वाणिज्यिक निष्पादन अर्ज क्र. ५६६ सन २०१९ सेफटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवादी

.....प्रतिवादी वाणिज्यिक संक्षिप्त वाद क्र. ४५३ सन २०१७ मधील उपरोक्त वाणिज्यिक निष्पादन अर्ज क्र. ५६६ सन २०१९ मध्ये नामदार उच्च न्यायालय, मुंबईने जारी केलेल्या दिनांक ७ जानेवारी, २०२० च्या स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीच्या वॉरंट नुसार आणि नामदार उच्च न्यायालय, मुंबईच्या सन्माननीय कक्ष न्यायाधीश, श्री. बी. पी. कोलाबावाला यांनी पारित केलेल्या दिनांक २२ मार्च, २०२२ च्या आदेशानुसार, मुंबईच्या शेरिफनी ११ एप्रिल, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी सं. ५.०० वा. पर्यंत शेरिफच्या कार्यालयात पोहोचतील अशा प्रकारे मुंबई येथे देय ''मुंबईच्या शेरीफ''च्या नावात काढलेल्या इसारा अनामत रक्कम म्हणून **रु. १०,००,०००/- (रुपये दहा लाख मात्र)** च्या रकमेच्या डिमांड ड्राफ्ट/चे ऑर्डर सहीत ७८/१०, मेहता बिल्डिंग जयंत सोसायटी, सायन (प.). मुंबई–४०० ०२२ येथे स्थित स्थावर मालकीतत्वावरील निवासी जागेमधील उपरिनामित प्रतिवादींच्या अधिकार, हक्क आणि हितसंबंधाच्या लिलाव

उच्च न्यायालय, मुंबई न्यायालय कक्ष क्र. ०२, उच्च न्यायालय मुख्य इमारत, तळ मजला, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या समोर प्रस्ताव उघडून विचारांत घेतले जातील. तेव्हा प्रस्तावकर्ते हजर राह्न इच्छा असल्यास त्यांचे प्रस्ताव वाढव् शकतात. इच्छुक प्रस्तावकर्त्यांना सदर मिळकतीचे निरीक्षण ६ एप्रिल, २०२२ कोणतेही कारण न देता कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे त्यांचे अधिकार नामदार न्यायालय राखून ठेवत आहे. विक्रीच्या अटी व शर्ती आणि प्रस्तावकर्त्यांद्वारे निष्पादित करावयाचे हमीपत्र यांची एक प्रत कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत रु. ५००/- (विना-परतावा/विना-समायोजन) चे प्रदान केल्यावर जुनी सचिवालय इमारत, (नगर दिवाणी न्यायालय इमारत), तळ मजला, मुंबई युनिव्हर्सिटी पुढे, के.बी. पाटील मार्ग, मुंबई-४०० ०३२ येथून उपलब्ध होईल.

स्थावर मिळकतीची लिलाव विक्री

विरुध्द

विक्रीसाठी मोहोरबंद/बंद पाकिटातून प्रस्ताव मागवले आहेत.

विक्री ''जसे आहे जेथे आहे तत्वाने आणि जसे आहे जे आहे तत्वाने'' होईल मंगळवार, १२ एप्रिल, २०२२ रोजी दु. २.३० वा. सन्मा. कक्ष न्यायाधीश, व ७ एप्रिल, २०२२ रोजी दु. १.०० ते सं. ४.०० दरम्यान करू दिले जाईल.

ई निविदा सुचना

मुंबईच्या शेरिफसाठी

गौरंग विनोद दोशी आणि अन्य

दिनांक २४ मार्च, २०२२ रोजी. मुंबईचे डे. शेरिफ

सुरक्षा अनाम

24.000.00

₹5.

अंदाज रू.

29,40,600.00

अधिक्षक अभियंता, नवीकरणीय ऊर्जा मंडळ. नाशिक

फ्लॅट क्र. १३/१४ सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी

तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह **इअर** रक्कम रु. १,५०,००,०००/- (रुपये कोटी पन्नास लाख मात्र) ही मंबई येथील प्रमाणपत्र धारक बँकेच्या खाते क. १०२७१६६६१३६, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेस ॲसेट एसएएम १ आयएफएससी कोड क्र. - SBIN0004107 मध्ये आरटीजीएस/एनईएफटीने जमा करावी. टॅन/पॅन कार्ड आणि पत्त्याच्या पाख्याची स्वसाक्षांकित प्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करावी, एकापेक्ष अधिक मिळकतीकरिता प्रस्ताव वेगवेगळे करावेत. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन

दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा परवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी २७.०४.२०२२ **रोजी** किंवा पूर्वी सायं. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-I, डीआरटी-I, मुंबईकडे सादर करावी. कसूर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.

दिवशी म्हणजेच सं. ४.३० पर्यंत वरील परि. -८ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल.

खरेदीदारांनी अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासन १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुद्रीचा दिवस असेल तर १५ व्य करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रजिस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. २,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने प्रबंधक,

१२. विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास. विक्री खर्च बाजला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांन वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसुरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे. मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल.

मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे'' विकली जाईल.

कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.						
संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या	CONTRACTOR CONTRACTOR	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात		
क्र.	मालकीची असेल तेथे	तिच्या	बांधील आहे	आलेले कोणतेही दावे		
	सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून	कोणत्याही	अशा अन्य	आणि त्यांच्या स्वरुप		
	अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह	हिश्श्यावर	कोणत्याही	व मूल्याबाबत अन्य		
	विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	निर्धारित	भारांचे	कोणतेही ज्ञात		
		महसूल	तपशील	तपशील		
8	बी- ७६६, बी.जे. रोड, वांद्रे (पश्चिम),	माहित नाही	माहित नाही	माहित नाही		
	मुंबई-४०००५० येथे स्थित ''जिवेश					
	टेरेसेस'' असा ज्ञात इमारतीमधील ९०या					
	आणि १०व्या मजल्यावरील दक्षिण					
	बाजूकडील डुप्लेक्स फ्लॅट क्र. १३/१४					
सदर २४ मार्च, २०२२ रोजी मुंबई येथे माझ्या हस्ते आणि शिक्क्याने दिले.						
	सही/-					

(अजीत त्रिपाठी)

वसली अधिकारी-।, डीआरटी-।, मुंब

भाग प्रमाणपत्रे हरवल्याची सूचना 5 HDFC

१. सर्व ईच्छुक कंत्राटदारांना विनंती करण्यात येते की आमच्या ई निविदा संकेतस्थळावर https://eprocurement.mahagenco.in.

निविदा तपशिल

घाटघर एचपीएस येथे वॉटर डिप्रेशन कॉम्प्रेसर सिस्टमसाठी विविध

संपर्कः अधिक्षक अभियंता, नवीकरणीय ऊर्जा मंडळ, नाशिक, दुरध्वनी क्र. ०२५३ २८१०१८५/२८१०४८५

फॅक्स: ०२५३ २८१०४८६ अधिक माहिती करीता भेट द्या: https://eprocurement.mahagenco.in/

२. निविदा कागदपत्रे दाखल करण्यापुर्वी कामाच्या वास्तविक ठरीव प्रमाणाचे मुल्यांकन करावे.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०. गुंतवणूकदार सेवा विभाग: रेमन हाऊस, ५ वा मजला, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०. **ईमेल:** investorcare@hdfc.com, **सीआयएन:** एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६

खालील भागधारकांकडून हरवले/गहाळ झाले असे कळविण्यात आलेल्या मूळ भाग प्रमाणपत्राच्या बदल्यात प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी होण्याकरिता सुयोग्य क्षतिपूर्ती आणि प्रतिज्ञापत्रासह केलेली विनंती हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी) ला प्राप्त

झाली आहे.					
अ.	फोलिओ क्र.	भागधारकांचे नाव	रु. २ च्या	भाग प्रमाणपत्र	विभिन्न क्र.
क्र.			समभागांची संख्या	क्र.	
१	झेड००४००७४	झहिर खान पालनपुर	१०००	१६९३०	२४०९६६२१–२४०९७६२०
7	०००६०८२८	शालिनी गुप्ता, अलका गुप्ता	१०००	१३८४	८९५६०१-८९६६००
3	एस००५७६८८	संध्या पटनाईक	१०००	१५१८६	२१३९८९७१–२१३९९९७०
8	आय००४१४२५	इंदिरा राजेंद्रसिंग बायस	१०००	८१३०	१०२३०३३६-१०२३१३३५
		राजेंद्रसिंग द्वारपालसिंग बायस			

कोणत्याही व्यक्तीचा सदर समभागांवर कोणताही दावा असल्यास किंवा वर वर्णन केल्याप्रमाणे हरवले/गहाळ झाले असे कळविलेल्या भाग प्रमाणपत्राच्या बदल्यात प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी करण्यास आक्षेप असल्यास, त्यांनी कृपया त्यांचा आक्षेप लिखित ह्या सूचनेच्या तारखेपासून सात (७) दिवसात वर दिलेल्या पत्त्यावरील एचडीएफसीच्या गृतवणुकदार सेवा विभागाकडे लेखी स्वरूपात कळवावा: कसूर केल्यास एचडीएफसी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया पार पाडेल. सदर सूचनेच्या मुदत समाप्तीपश्चात जर कोणीही व्यक्ती उपरोह्लेखित मूळ भाग प्रमाणपत्राशी व्यवहार करतील तर त्या तसे सर्वस्वी त्याच्या/तिच्या स्वत:च्या जोखीमीवर करतील आणि त्यासाठी

> च्या वतीने आणि साठी सही/-

> कंपनी सचिव एफसीएस: ९०२३

एचडीएफसी जबाबदार राहणार नाही.

अजय अगरवाल

यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), आणि येथेही ३०२. जीवन आनंद, सब टीव्ही लेन. न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), सुचना घ्यावी की, टी.ओ.ए. क्र. २६६/२०१६ मध्ये २०.०९.२०१९ रोजी डी.आर.टी. ।, मंबईच्या पीठासीन

पाठवलेली पाकिटे ''सोडून गेले'' अशा शेऱ्यासह टपाल अधिकाऱ्यांकडून परत करण्यात आली. म्हणून, तुमच्या माहीतीसाठी प्रकाशनाच्या माध्यमातून ही सूचना. कृपया अपील मेमोरँडमची प्रत एसएनजी अँड पार्टनर्स, अपीलकर्त्यांसाठी वकील, पत्ता - ९६, ९ वा मजला, फ्री

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने

CIN: L63010MH1983PLC031578
Registered Office: 501, Sukh Sagar, N.S. Patkar Marg, Mumbai, Maharashtra–400007.
Tel: +91-22-6907 1234 Fax: +91-22-2368 7015

n compliance with the afore mentioned Circulars, the Notice of the EGM will be sent only through

Members can join and participate in the EGM through VC/OAVM facility only. The instructions for

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail addre Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds

holding Equity Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by sending the request at investor@bigshareonline.com alongwith details such as Name, Address, Folio Number, Certificate number, self-attested copy of PAN, Mobile Number ar E-mail ID, etc.

For Starlog Enterprises Limited

Place : Mumba Date : March 26, 2022

PUBLIC NOTICE

I Mr MANJIT Singh DHODI has Misplaced Share Certificate. Total Shares - 41 with serial no 81 to 85 and 641 to 676. Address 17/ Rosy Red chs off Carter road Khar Danda, Mumbai 400052. Please call 9920058559

स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता ई-लिलावाकरिता जाहीर सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनाशियल ॲसेटसु ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत आयआयएफएल हो। आणि शाख कार्यालय : आयुआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क, रोड क. ६व्ही, प्लॉट क. बी-२३, ताणे इंडस्टियल एरिया वागळे इस्टेट, ताणे - ४००६०४ कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री ज्याअर्थी आयआयएफएल-एचएफएल चा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकबाकी वसुल करण्यासाठी **'जे आ**हे

कर्जदार/सह- कर्जदार/ हमीदारांचे नाव	मागणी सूचना तारीख आणि रक्कम	सांकेतिक कब्जा घेतल्याची तारिख	स्थावर मिळकत/तारण मत्तेचे वर्णन	राखीव किंमत	मिळकतीच्या निरिक्षणाच तारीख
१. श्री. श्रवण कुमार प्रतापरामजी प्रजापत २) सौ. संतोष	२० फेब्रु -२०२० रु. १६,२४,४७६ /- (रुपये सोळा लाख चोवीस	गाव कोयनावेले, तालूका पनवेल, महाराष्ट्र ४१०२०८ येथे स्थित मिळकत धारक	१७-ऑगस्ट- २०२०	रु. १६,९६,०००/ - (रुपये सोळा लाख शह्याण्णव हजार मात्र)	२६ एप्रिल २०२२ ११.०० ते १४.००
श्रवण प्रजापत	हजार चारशे शह्यात्तर मात्र)	फ्लॅट क्र. ४०१, एफ विंग, ४	१७-मार्च-२०२२	इसारा अनामत रक्कम	इअर अंतिम तारीख
(प्रॉस्पेक्ट क्र.		था मजला, इमारत क्र. २, चटई	एकूण थकबाकी	(इअर)	२८ एप्रिल २०२२ सायं
८३४२१६)		क्षेत्र २३.७८ चौ.मीटर्स, क्यु	रु. २०,७४,४१५/-	रु. १,६९,६००/-	५.०० पर्यंत
	बोली वाढविण्याची रक्कम	एन ग्रीन्स, फेझचे सर्व ते भाग	(रुपये वीस लाख	(रुपये एक लाख	लिलावाची तारीख/वे
	रु. २५,०००/-	आणि विभाग.	चौऱ्याहत्तर हजार	एकोणसत्तर हजार सहाशे	०२ मे, २०२२

चारशे पंधरा मात्र) प्रदानाचे माध्यम : सर्व प्रदान हे **गुरुग्राम येथे देय 'आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड**' च्या नावे डीडी द्वारे किंवा आरटीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे बात्याचा तपशील खालीलप्रमाणे ः ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बँकेचे नाव : स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक लि., सी) खाते क्र. ५३१०५०६६२९४ डी) आयएफएससी कोड : SCBL0036025 किंवा पेमेंट लिंक : https://quickpay.iiflfinance.com, *कर्जदारांनी स्वेच्छेने वरील नमूद मिळकत स्वाधीन केली आहे

१. ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविद प्रपत्र पाठविणे/सादर करणे आवश्यक आहे. २. बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे.

३. यशस्वी बोलीदारांनी एओ यांनी बोली मुल्य स्विकारल्यापासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे. ४. खोरीदाराने सेस, प्रयोज्य मुद्रांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि दरासह इतर अनुषांगिक खर्च, प्रभार भरायचे आहेत.

५. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट

https://bankeauctions.com आणि https://www.lifl.com/home-loans/properties-for-auction मर्फित जाण्याचा सङ्घा देण्यात येत आहे. ६. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलाबाबरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर @7291981124/25/26 यांना मिळकतीशी संबंधित चौकशीसाठी **श्री. नितिन गोसाई @ 8898083083, ईमेल आयडी : nitin.gosai1@**ifl.com यांना संपर्क करू शकतात. ८. पुढे कर्जदारांना याद्वारे सुचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर बस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील. ९. वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर बिक्री रद्द करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (ईअर समाविष्ट)

जम करण्यात येईल आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल. १०. एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रद्द करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाट यास आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील. सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना कर्जदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती कप्ण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास् मिळकतीच्या लिलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वीरत थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल.

ठिकाण : मुंबई, दिनांक : २५ मार्च २०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड,

दिनांक: २४.०३.२०२२

ठिकाण : मुंबई

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि.

विक्री उद्घोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय

कर्ज वसुली न्यायाधिकरण-।, मुंबई २रा मजला, टेलीफोन भवन, स्ट्रॅण्ड रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५ दिनांक: २४.०३.२०२२ रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ऑण्ड फायनास्थिअल इन्स्टिट्युशन्स ऑक्ट, १९९३ सहवाचत

अधिकृत अधिकारी

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा स्टेट बँक ऑफ इंडिया मे. रंगारा इंडस्टीज प्रा. लि

परिशिष्ट IV

(नियम 8(1) पहा)

ताबा सूचना

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029)

सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड

एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त

झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 23.11.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक

(क्कम रू. 3,65,006.90 (रुपये तीन लाख पासष्ट हजार सहा आणि नव्वद पैसे फक्त) साठी कर्ज खाते

क्र.HLAPNAS00401014 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 20.11.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा

करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार सुनीता विजय सोनवणे आणि सोनवणे विजय मुरलीधर दिपाली

किराणा ॲंन्ड जनरल स्टोर चे मालक यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स,

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना

देण्यात येते की, सदर कायद्वाचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स,

2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की. या मालमत्तेचे व्यवहार

करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी

रू. 3,65,006.90 (रुपये तीन लाख पासष्ट हजार सहा आणि नव्वद पैसे फक्त) पुढील व्याज

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

रो हाऊस नं. 14 जीएफ+एफएफ, निवारा संकुल, चेहडी पंबिंग रोड, हनुमान मंदिर चेहडी जवळ,

रजि. ए/डी/दस्ती/दारावर चिटकविणे/ढोल वाजविणे आणि

प्रसिध्दी/डीआरटीचा सूचना फलक

2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

प्रतिकात्मक ताबा 25.03.2022 रोजी घेतलेला आहे.

20.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

शिवार नाशिक रोड, नाशिक, महाराष्ट्र

आकर्षित केले जात आहे.

तारीख : 25.03.2022

आर. पी. क्र. ६१७/२०१६

आणि अधिकृत परिसमापक, (मुंबई)

मंबई - ४०००५०

वेकण्याचे आदेश दिले

स्थळ : नाशिक

१. प्रक- १:- रंगारा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि (ओएल) ६९, एस.व्ही.पी. रोड, डोंगरी मुंबई-**श्री. बशीरअली पी. केशवानी,** १०१, ग्लोरिया अपार्टमेंट्स, सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड, वांद्रे

श्रीम, जास्मीन बी, केशवानी, १०१, ग्लोरिया अपार्टमेंट, सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड, वांदे (पश्रिम) श्री. फैसल बी. केशवानी, १०१, ग्लोरिया अपार्टमेंट्स, सेंट जॉन बॅप्टिस्ट रोड, वांद्रे (पश्चिम मंबई-४०००५०

प्रक-५:- श्री. अमीन रंगारा, फ्लॅट क्र. १३/१४, १०वा मजला, जिवेश टेरेस, बी.जे. रोड, वांद्रे (पश्चिम)

ह. प्रक-ह:- श्री. निद्यार रंगारा. फ्लॅट क. १३/१×. १० वा मजला. जिवेश टेरेस. बी.जे. रोड. वांटे (पश्चिम **श्री. मिलक रंगारा,** फ्लॅट क्र. १३/१४, १० वा मजला, जिवेश टेरेस, बी.जे. रोड, वांद्रे (पश्चिम)

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसली न्यायाधिकरण क्र.१, मुंबई यांनी व्याज आणि खर्चास o. ४४,४६,२९,०७३.००/- (रुपये चव्वेचाळीस कोटी सेहेचाळीस लाख एकोणतीस हजार त्र्याहत्तर मात्र) त्रमुलीसाठी मूळ अर्ज क्र. ओ.ए. क्र. १५० सन २०१३ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुल गणपत्र/हुकुमानुसार रु. ९६,४७,७०,६४०.२२/- (रुपये शहाण्णव कोटी सत्तेचाळीस लाख सत्तर हजार **सहाशे चाळीस आणि पैसे बावीस मात्र)** ही पुढील व्याज आणि प्रभारासह एकत्रित वसुलीयोग्य आहे. आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी संदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळक

८. प्रक-८:- श्रीम. दौलताबेन रंगारा, फ्लॅट क्र. १३/१४, १० वा मजला, जिवेश टेरेस, बी.जे. रोड, वांट्रे

आणि ज्याअर्थी प्रक. कड्न रु. ९६,४७,७०,६४०.२२/- (रुपये शहाण्णव कोटी सत्तेचाळीस लाख सत्त हजार सहाशे चाळीस आणि पैसे बावीस मात्र) ची रक्कम त्यावरील खर्च आणि व्याजासह थकीत आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत २९.०४.२०२२ रोजी द. २.०० ते सायं. ४.०० दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली मे. सी-१ इंडिया प्रा लि., प्लॉट क्र. ३०१, उद्योग विहार, फेज २, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, बिल्डिंग क्र. ३०१ गुडगाव

व्यक्ती: (१) श्री. हरीश गौडा मोबाईल ९५९४५९७५५५ ईमेल:−hareesh.gowda@c1india.cor आणि (ii) श्री. जय सिंग ७७३८८६६३२६, ईमेल-jay.singh@c1india.com यांच्या वेबसाईट मार्फत 'ऑनलाईन इलेक्टॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. पुढील तपशिलकरिता संपर्क:- १. श्री. के श्रीनिवासा राव, मोबाईल: ७८७५५५९९०७, प्रमाणप

हरियाणा, पिन: १२२०१५. हेल्प लाइन क्र. +९१-१२४-४३०२०२०/ २१/ २२/ २३/२४. संपर्व

धारकांचे प्रतिनिधी. खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादींच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादींच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीर्श निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टांत विनिर्दिष्ट

केले आहेत. परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर. मिळकतीच्य

एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब

. थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खच

(विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातीव

रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्या विकीशी संबंधित कोणतीही कती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अपत्यक्षप विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खाली

शर्तींच्या अधीन होईल जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु हचा उद्घोषणेमधील कोणत्याही त्रूटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण

खालील तपशिलानसार मत्तेचा लिलाव

मिलकतीचे वर्णन

वाढविणे (रक्कम रूपयात) (रक्कम रूपयात) बी- ७६६, बी.जे. रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५ येथे स्थित ''जिवेश टेरेसेस' असा ज्ञात इमारतीमधील ९व्य आणि १०व्या मजल्यवरी दक्षिण बाजूकडील डुप्लेक्स

इअर

निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची

प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे २७.०४.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतीनुसार खालील नमद मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी २५.०४.२०२२ रोजी स. ११.०० ते सायं. ४.३० मध्ये करता येईल. पॅन कार्ड, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या संचालक मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पृष्टी करणारा अन्य

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम पुढील

दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ४ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान डीआरटी-। यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल.

उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंव कोणत्याही समयी लिलाव पढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखन ठेवलेले आहेत.

कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा

क्र.	जय । मळकत कसूरवार व्यक्ताच्या मालकीची असेल तेथे सह–मालकांच्या व सह–मालक म्हणून अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	तिच्या कोणत्याही हिश्श्यावर निर्धारित	बांधील आहे अशा अन्य कोणत्याही भारांचे तपशील	अालेले कोणतेही दा आणि त्यांच्या स्वरुप व मूल्याबाबत अन्य कोणतेही ज्ञात तपशील		
8	बी- ७६६, बी.जे. रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५० येथे स्थित ''जिवेश टेरेसेस'' असा ज्ञात इमारतीमधील ९व्या आणि १०व्या मजल्यावरील दक्षिण बाजूकडील डुप्लेक्स फ्लॅट क्र. १३/१४	महसूल माहित नाही	माहित नाही	तपशाल माहित नाही		
सदर	मदर २४ मार्च, २०२२ रोजी मंबर्द येथे मास्या हस्ते आणि शिक्क्याने दिले.					

CIDCO of Maharashtra Limited through the process of etendering invites "ON LINE" item rate percentage bid from the experienced prospective bidders fulfilling the mandatory eligibility criteria, registered with CIDCO Ltd. or with Central Govt., or with State Govt. of Maharashtra and its undertakings in appropriate class & category, who have completed work of similar nature like Construction of Road Work / Repairing of Road work for the work mentioned below:

1. Name of Work: Comprehensive maintenance for 02 years for road network in Sectors - 15, 27, 30 & 41 at Dronagiri Node, Navi Mumbai. 2. C.A. No.: 07/CIDCO/EE (Dron-II)/2021-22 **3. Cost put to the Bid** : Rs. 56,35,452.80 **4. E.M.D.** : Rs. 57,000/- **5. Registration Class** : Class – IV (A) & above 6. Completion Period: 730 (Seven Hundred Thirty) Days (including Monsoon) 7. Tender Processing Fee: Rs. 5,900.00 (including 5% GST (Non-Refundable))

Bid Document along with Bidding Programme will be available on the website mahatenders.gov.in from 29/03/2022 at 17.01 Superintending Engineer

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in

(W/S) CIDCO/PR/483/2021-22

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas.

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitizatio and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 23.11.2021 calling upon the Borrowers SUNITA VIJAY SONAWANE AND SONAWANE VIJAY MURLIDHAR PROPEITOR DEEPALI KIRANA & GENERAL STORE to repay the amount mentioned in the Notice being Rs.8,34,012.66 (Rupees Eight Lakhs Thirty Four Thousand Twelve And Paise Sixty Six Only) against Loan Account No. HLAPNAS00255990 as on 20.11.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 25.03.2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.8,34,012.66 (Rupees Eight Lakhs Thirty Four Thousand Twelve And Palse Sixty Six Only) as on 20.11.2021 and interest thereon

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

ROW HOUSE NO.14 GF+FF, NIWARA SANKUL, PLOT NO. 24, HISSA NO. 2B, CHEAHDI PUMBING STATION ROAD, R.HANUMAN MANDIR, MARATHA COLONY, CHEHADI (BK) NASIK, MAHARAHTRA.

Authorized Office Date: 25.03.2022 INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED Place: NASIK

MUMBAI DEBTS RECOVERY APPELLATE TRIBUNAL

Plot No. 19, 1st Floor, Telephone Bhavan, Arthur Bunder Road, Colaba Market, Colaba, Mumbai - 400 005.

Appeal No. : 1 of 2022 Standard Chartered Bank ... Appellant

Microqual Techno Ltd & anr.Respondents Appeal from the final order passed by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal I, Mumbai in T.O.A. / No. 266 of 2016 decided on 20.09,2019. Mahesh Choudhary

Microqual Techno Ltd. (Respondent No.1) 306, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053 Also at B52 Neo Shine House, Opp. Veera Industrial Estate, Off new Link road, Andheri (West) Mumbai 400 053

(Respondent No.2) 306, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053 Also at 302, Jeevan Anand, SAB Tv Lane, New Link RoAD, Andheri (West), Mumbai 400 053

Take notice that Appeal from the order passed by the Presiding Officer of D.R.T. I, Mumbai on 20.09.2019 in T.O.A. NO. 266/2016 was presented by the Advocate for Appellant on 17.10.2019 and was registered as Appeal No. 1 OF 2022 in this Tribunal. Sincere efforts were made to serve the notice with the said amended appeal by Speed Post but the packets sent to respondent were returned back by the postal authority with remark "LEFT". Hence, this notice by publication for your awareness.

Copy of memorandum of Appeal may please be collected from SNG & Partners, Advocate for Appellant, address- 96, 9" Floor, Free Press House, Free Press Marg, Nariman Point, Mumbai 400021

You may appear before the undersigned on 29.04.2022 at 11.30 a.m. for reply if any before me undersigned

If no appearance is made by yourself or by your Advocate on your behalf or by some one by law authorized to act for you in this matter it will be heard and decided in your absence. Given under my hand and the Seal

of the Tribunal, this 23rd day of March, 2022.

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1. MUMBAI (Government of India, Ministry of finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Mumbai- 400005 (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai-400 001) O. A. NO. 366 OF 2019

Exh - 10 Punjab National Bank ... Applicant V/S

M/s. Hi-Gloss Products International Pvt Ltd. & Ors. ... Defendants SUMMONS WHEREAS the above named applicant has filed the above referred Application in this

WHEREAS the service of summons/Notice could not to be effected in the Ordinan manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal.

You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement /Say on 27th April, 2022 at 12.00 noon and show cause as to why reliefs prayed for should not be granted.

Take notice that in case of default, the Application shall be heard and decided in you

Given under my hand and the seal of this Tribunal on this 22nd day of March, 2022. Registrar (seal)

DEFENDANT M/S. HI-GLOSS PRODUCTS INTERNATIONAL PVT. LTD. 201 New Bharat Building, Ghorupdeo Cross Lane No.1. Off. Rambhai Bhogle Marg, Byculla east, Mumbai 400033 And also at A/729,TTC ndustrial Area, Koparkhairane, Navi Mumbai 400705 Sh. SHARTH SHEBBAR DEFENDANT A, Aero View Appt, Ground Irloor, C P Road No 2. Sahar Village, Andhei No.3 ast, Mumbai-400099 DEFENDANT Sh. SUBHABRATA DATTA A-201, Serenity Height, Mind Space, Off Link Road, Malad West Mumbai DEFENDANT MS. MOUSHUMI DATTA -201, Serenity Height, Mind Space, Off Link Road, Malad West Mumba 10.5

100064 M/S. NM PROPERTIES PVT LTD. DEFENDANT Flat no.38/J/5, Shivaji Nagar, B/J/5, Shivaji Nagar, Govandi Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is given to the public at large on behalf of my client Mrs. MEHRUN YASIN NAVIWALA residing at 2401, B-Wing, Klassic Tower, Dr. A. Nair Road, Agripada, Mumbai-400 011, that by registered Agreement for Sale dated 29th December, 2010. My client has purchased residential flat in a under construction building by name M. A. Castle Heights consists of (I) Building No. 1 and Building No. 2 of ground plus 10 floors (Tenant's Building) and for sale Building No. 3 consists of upper basement, tower basement, commercial ground plus two floors and further 23 Floors of residential flats. Flat bearing no. 2003 admeasuring about 1065 sq.ft. carpet on a 20th floor in a free sale building in M. A. Castle Heights at Village Pahadi (Goregaon), Taluka Andheri bounded as such on or towards North: by Aarey Road, on or towards South: bearing C.T.S. No. 499, on or towards West : bearing C.T.S. No. 275, 276 & 9.15 Mt. D. P. Road, on or towards East: by Western Express Highway from Mr. Manan Shaikh Developer & Builder by name M. A Castle Infrastructure Company, a partnership firm having their office at Shop No. 12, Minar Tower, Behind Agsa Bakery, S.V. Road, Jogeswhari (West), Mumbai-400 102 more particularly described in the schedule hereunder written.

By this notice my client caution the public at large that the construction of the said project has been completely stopped for last 10 years and therefore not to deal with Partner/s of M. A Castle Infrastructures in respect of my client's Flat No. 2003, the Notice Flat without the knowledge and prior written consent of my client as the same has been purchased by my client. Any person dealing or indirectly with M. A. Castle Infrastructures Company and or its partner/s with respect to the Notice Flat No. 2003 or part thereof whether by mortgage, sale gift, lease, lien, leave and license or otherwise or any other right or interest whatsoever without the knowledge and notice of the ownership rights of my client in respect of the said flat, i.e. flat No. 2003.

Please note that any such transactions proposed or otherwise directing or indirectly involving the said Notice Flat, i.e. flat No. 2003 or part thereof shall neither bind my client nor it will be in any manner legally valid and/or enforceable.

THE SCHEDULE ABOVE REGISTERED TO: (Description of the property)

Residential Flat bearing No. 2003 admeasuring about 1065 sq.ft. carpet on a 20th Floor in a free sale building in M. A. Castle Heights situated at Village Pahadi (Goregaon), Taluka Andheri bounded as such on or towards North: by Aarey Road, on or towards South: bearing C.T.S. No. 499, on or towards West bearing C.T.S. No. 275, 276 & 9.15 Mt. D. P. Road, on or towards East: by Western Express Highway.

All the piece and parcel of land bearing C.T.S. No. 274, 274/1 to 9 of Village Pahadi Goregaon (East) admeasuring 4983.80 sq.mts. or thereabout along with Buildings/Hutments thereon lying at Village Pahadi in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban and bounded as

On or towards North: by Aarey Road, On or towards South: bearing C.T.S. No. 499,

On or towards West bearing C.T.S. No. 275, 276 & 9.15 Mt.

D. P. Road

On or towards East by Western Express Highway.

Place: Mumbai

Demand Notice
Date and Amount with NPA date

Dated This 28th Day of March, 2022.

UDAY G. JAGUSTE Advocate High Court Add.: 315, Gold Mohur C.H.S. Ltd., 174, Princess Street, Mumbai-400 002 Email: ujaguste@gmail.com Cell No.: 9820435091

Description of secured asset (Immovable property)

Flat No.401 4th Floor S N 33 H N 1/16

C Piramal

Sd/

Registered Office Address: Unit No.601, 6th Floor Piramal Amiti Building, Piramal Agastya Corporate Park, Kamani Junction, Opp Fire Station, LBS Marg, Kurla (West), Mumbai- 400 070. CIN: L65910MH1984PLC032639, Webside:www.piramalfinance.com

Branch Address: Dhiraj Baug, Building "A" Ground & 1st Floor, Beside Axis Bank, Opp. Monalisa Building, Agra Road, Hari Niwas Circle, Naupada, Thane (West) – 400 602.

Name of the Borrower(s)/

Sunanda Shrikrishna Dongre

(LC No. 00004993 of Ahmednagar Branch) Ganesh G (Borrower) Deepali Ganesh

(LC No. 00003913 of Ahmednagar Branch

(LC No. 00005153 of Ahmednagar Branch) Rohitash Kumar Dhudaram Saini (Borrowe

(LC No. 00004703 of Ahmednagar Branch)

rower) Jayashr

Rivajoddin S Shaikh (Borrower) Taslimba

Riyazuddin Shaikh (Co Borrower 1)

Vikas Hanumant Giri (Borro Vikas Giri (Co Borrower 1)

Flat No 3, Chatrapati Apartment Plot No 05

Flat No. 304, 3rd Floor, Bldg No. 1, Vedika

Residency, Chambharkhind, Near Grampanchayat Office, Mahad, Raigad

Gut No 161, Satara Parisar Satara

Aurangabad Maharashtra :- 431001

(LC No. 00001591 of Hadpsar Branch)

(LC No. 00003413 of Kolhapur Branch)

Poorva Nilesh Patil (Borrower) Nilesh

(LC No. 00001442 of Hadpsar Branch)

Sauray Malhari Thorat (Borrower) Nin

(LC No. 00007637 of Pune Branch) Nilesh Tanaji Kamle (Borrower) Deepali Nilesh Kamle (Co Borrower 1)

Rajkumar Patil (Co Borrower 1)

Malhari Thorat (Co Borrower 1)

Date: 28-03-2022

Taradevi Rohitash Saini (Co Borrower 1)

Dhiraj Sanjay Bhakad (Borrower)
Pallavi Dhiraj Bhakad (Co Borrower 1)

(Co Borrower 1)

Sutar (Co Borrower 1)

Debts Recovery Tribunal-1, Mumbai

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The undersigned is the Authorised Officer of Piramal Capital & Housing Finance Limited (PCHFL) [formerly known as Dewan Housing Finance Corporation Ltd.(DHFL)] under Security Interest Act, 2002 read with Rule 3 of the Security Interest Act, 2002 (the said Act). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer has issued Demand Notices under Section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s)"), to repay the amounts mentioned in the respective Demand Notice(s) issued to them that are also given below. In connection with above, notice is hereby given, once again, to the said Borrower(s) to pay to PCHFL, within 60 days from the publication of this Notice, the amounts indicated herein below, together with further interest as detailed in the said Demand Notice(s), from the date(s) mentioned below till the date of payment and/or realization, payable under the loan agreement read with other documents/writings, if any, executed by the said Borrower(s) respectively.

the said borrower (syrrosecurity for due re-	or file to the loan, the following assets have	c becamine agages to real and porte
Name of the Borrower(s)/ Guarantor(s)	Demand Notice Date and Amount with NPA date	Description of secured asset (immovable property)
(LC No. 00008357 of Akola Branch) Santosh Devrao Daberao (Borrower) Kavita Santosh Daberao (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 697329 /-(₹ Six lakh Ninety Seven Thousand Three Hundred Twenty Nine) NPA (09-01-2022)	Plot No32-a sr No 203/2, Shegaon, Buldhana, Infront Of Anand Sagar, Buldhana Buldhana Maharashtra: - 444203
(LC No. 00002486 of Solapur Branch) Shyamasundar Digambar Jadhav (Borrower) Karnal Shamsundar Jadhav (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 690884 /-(₹ Six lakh Ninety Thousand Eight Hundred Eighty Four)	Plot No-50, Gph.no-350/807, Sr.no-82, Vilas Nagar, Babhalgaon Road,near R T O Office, At- Maharana Pratap Nagar, Latur Latur Maharashtra :- 413512
(LC No. 00000834 of Solapur Branch) Amol Vasantrao Joshi (Borrower) Manjusha Amol Joshi (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 661695 /-(₹ Six lakh Sixty One Thousand Six Hundred Ninety Five) NPA (09-01-2022)	Flat No 301, 3rd Floor, Wing B Priya Residency, Lic Colony Ring Road, Latur Latur Latur Maharashtra:- 413512
(LC No. 00002832 of Jalgaon Branch) Vimalbai Suklai Koli (Borrower) Vijay Suklal Salunke (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 594949 /-(₹ Five lakh Ninety Four Thousand Nine Hundred Forty Nine) NPA (09-01-2022)	Plot No 15, Gat No 03, N-e Side B.no. B Kusumba Shivar, Sadguru Nagar, Opp Raghuvir Swami Samarth Ken Jalgaon Jalgaon Maharashtra :- 425001
(LC No. 00002113 of Jalgaon Branch) Uttamrao Sahebrao Chaudhari (Borrower) Sangita Uttamrao Chaudhari (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 569342 /-(₹ Five lakh Sixty Nine Thousand Three Hundred Forty Two) NPA (09-01-2022)	P No. 18, G.no. 4,shri Ganesh Nagar At. Hol Shivar, Tal.raver Station Road, Nr. Court Raver Jalgaon Maharashtra :- 425508
(LC No. 00003831 of Jalgaon Branch) Pravin Daulat Patil (Borrower) Mirabai Daulat Patil (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 546757 /-(₹ Five lakh Forty Six Thousand Seven Hundred Fifty Seven) NPA (09-01-2022)	B No 6, P No 17 To 22/1, S No182/1/1, Sahitya Nagar, Shri Krishna Ngr, Nr.amit Colony,nr Hanuman Mandir, Mehrun Shivar Jalgaon Jalgaon Maharashtra :- 425001
(LC No. 00003353 of Ahmednagar Branch) Somnath Mahadev Dhamal (Волтоwer) Pramila Somnath Dhamal (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 530071 /-(₹ Five lakh Thirty Thousand Seventy One) NPA (09-01-2022)	Flat No. B-105, Stilt Gr. Floor, Ideal Orchid, Plot No.45+46, S.no.91/1a+b+c+d Wadgaon Gupta Road, Anmednagar. Ahmadnagar Maharashtra: - 414111
(LC No. 00004048 of Jalgaon Branch) Dheeraj Manoj Nikam (Βοποwer) Dipali Manohar Sutar (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 523571 /-(₹ Five lakh Twenty Three Thousand Five Hundred Seventy One) NPA (09-01-2022)	Block No.13, P No.15+16, G No- 48/6, Biba Nagar-2, Near Sai Palace, Dhule Rd, Savkheda Shivar, Jalgaon Jalgaon Jalgaon Maharashtra:- 425001
(LC No. 00002100 of Ahmednagar Branch) Sachin Govind Kirange (Borrower) Bhavna Sachin Kirange (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 476051 /-(₹ Four lakh Seventy Six Thousand Fifty One) NPA (09-01-2022)	Row House No 4,plot No. 55+56(western Side) Disha Residency,gat No. 28/2, Mangalmurti Nagar,nr.jalsa Hotel, Shirur, Pune. Pune Maharashtra :- 412209
(LC No. 00009979 of Nagpur Branch) Harshad Bhimrao Yesankar (Borrower) Lata Bhimrao Yesankar (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 465515 /-(₹ Four lakh Sixty Five Thousand Five Hundred Fifteen) NPA (09-01-2022)	Plot No 49, Kanchan Nagari, Khasara no 4/1 PH No 49 Nr mondha villege,kanolibara R Mondha hingana nagpur Nagpur Maharashtra :- 440027
(LC No. 00004194 of Nagpur Branch) Harpaldas Nevandran Judyani (Borrower) Kapil Harpaldas Judiyani (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 462987 /-(₹ Four lakh Sixty Two Thousand Nine Hundred Eighty Seven) NPA (09-01-2022)	F No 407 P No 112 Hitesh Tower Outter Kamptee Road Kh No 35 & 28/4 Mouza- Indora Nagpur Nagpur Maharashtra :- 440010
(LC No. 00001057 of Jalgaon Branch) Jahangir Maharu Tadvi (Borrower) Asha Jahangir Tadvi (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 453600 /-(₹ Four lakh Fifty Three Thousand Six Hundred) NPA (09-01-2022)	Gat No. 678, Plot No 73 Western Part Saraf Nagar, At. Yawal Shivar Jalgaon H O Jalgaon Yawal Jalgaon Maharashtra :- 425001
(LC No. 00003497 of Akola Branch) Sonaji Murlidhar Chambhare (Borrower)	22-02-2022 /₹ 393771 /-(₹ Three lakh Ninety Three Thousand Seven Hundred Seventy One) NPA (09-01-2022)	House No 354 A , A/p Khumgaon Burti Tq Nandura Dist Buldhana Khumgaon Buldhana Maharashtra :- 443404
(LC No. 00005170 of Jalgaon Branch) Dipika Subhash Randhe (Borrower) Samadhan S Tayade (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 390679 /-{₹ Three lakh Ninety Thousand Six Hundred Seventy Nine) NPA (09-01-2022)	Middle Blk No.2 P No.34 G No.185/1 B/h Mitali Fabricators Navnath Ngr Dayaram Ngr Kolfe Hills Rd Savkheda Savkheda Shivar Jalgaon Jalgaon Maharashtra :- 425001
(LC No. 00011923 of Pune Branch) Sahebrao Sukhdeo Tupare (Borrower) Ranjana Sahebrao Tupare (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 338096 /-(₹ Three lakh Thirty Eight Thousand Ninety Six) NPA (09-01-2022)	Flat No 09, Second Floor, A Wing Siddhivinayal Appartment, S No 69/2/a/10 Daund, Vetal Nagar Pune Pune Maharashtra :- 413801
(LC No. 00009343 of Nagpur Branch) Vaibhav Kishorrao Meshram (Borrower) Kishor Lakshamanrao Meshram (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 323009 /-(₹ Three lakh Twenty Three Thousand Nine) NPA (10-12-2021)	House On Plot No,26, Shet Sr.no. 98/3, Mouza No. 143, Samrat Nagar, Nagthana Rd, Nr. agnihotri College, Mza- Sindi(meghe), Wardha Wardha Maharashtra :- 442001
(LC No. 00002512 of Aurangabad Branch) Ravikant Gunajirao Paithane (Borrower) Supriya Ravikant Paithane (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 306783 /-(₹ Three lakh Six Thousand Seven Hundred Eighty Three) NPA (09-01-2022)	Row House No. B-31, Plot No 06 Sai Vandan, Gut No. 98, Daregaon B/h Midc Jalna Jalna Jalna Maharashtra :- 431203
(LC No. 00001946 of Swargate Branch) Barge Balaso Narayan (Borrower) Barge Sandhya Balaso (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 291303 /-(₹ Two lakh Ninety One Thousand Three Hundred Three) NPA (09-01-2022)	Flat No. 31, Third Floor, Bldg. No. A Jijau Srushti, Gat No. 22, Rui, Jalochi Road, Baramati Baramati Pune Maharashtra :- 41310.
(LC No. 00042303 of Pune - Gera Junction Branch) Jino Joseph (Borrower) Jobina Jino (Co Borrower 1)	22-02-2022 ₹ 274766 /-(₹ Two lakh Seventy Four Thousand Seven Hundred Sixty Six) NPA (10-12-2021)	Flat No 404, Fourth Floor Shreeram Heights, S No 176/10+11 Phursangi, Nr Papade Wasti Pune Pune Maharashtra :- 412308
(LC No. 00001381 of Solapur Branch) Fazaleraheman Kaseemsahab Bagwan (Borrower) Jaibunbee Kaseemshab Bagwan (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 264550 /-(₹ Two lakh Sixty Four Thousand Five Hundred Fifty) NPA (09-01-2022)	Plot No 43, S No 129, C T S No 10822 Maysur Colony, Ansar Nagar Latur Latur Latur Maharashtra: - 413512
(LC No. 00004659 of Ahmednagar Branch) Vishal Suresh Dange (Borrower) Suresh Gundopant Dange (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 260320 /-(₹ Two lakh Sixty Thousand Three Hundred Twenty) NPA (09-01-2022)	Flat No.14, G. Fl.,phase-b(building B), Muktai Nagar, Tardobachi Wadi, Gat No. 706/2, Malhai Hill, Tardobachi Golegaon Rd, Shirur, Pune Pune Maharashtra :- 412210
(LC No. PUN30443 of Pune - Gera Junction Branch) HEMANT PARAGOUDA MUTTAKANAVAR (Borrower)	22-02-2022 /₹ 246522 /-(₹ Two lakh Forty Six Thousand Five Hundred Twenty Two) NPA (09-01-2022)	Rh 27/14 Pratapgad Society G Building Chinchwad Pune Maharashtra :- 411019
(LC No. PUN00687 of Pune - Gera Junction Branch) HEMANT PARAGOUDA MUTTAKANAVAR (Borrower)	22-02-2022 /₹ 233973 /-(₹ Two lakh Thirty Three Thousand Nine Hundred Seventy Three) NPA (09-01-2022)	RH-27/14, PRATAPGAD SOC., G-BLOCK, MIDC, CHINCHWAD. PUNE Maharashtra :- 411019
(LC No. 00003537 of Akola Branch) Sumedh Bhimrao Hajare (Borrower) Sangita Sumedh Hajare (Co Borrower 1)	22-02-2022 /₹ 199725 /-(₹ One lakh Ninety Nine Thousand Seven Hundred Twenty Five) NPA (09-01-2022)	Plot No 6 Sno 9 At Mouje Pathrot Sai Colony Pathrot Amravati Maharashtra :- 444808
(LC No. 00005340 of Aurangabad Branch)	22_02_2022 /₹ 108001 /_/₹ One lakh	Flat No. 3. Chatranati Anartment Plot No.05

If the said Borrowers shall fail to make payment to PCHFL as aforesaid, PCHFL shall proceed against the above secured $assets\ under\ Section\ 13(4)\ of\ the\ Act\ and\ the\ applicable\ Rules,\ entirely\ at\ the\ risks\ of\ the\ said\ Borrowers\ as\ to\ the\ costs\ and\ and\ and\ applicable\ Rules,\ and\ and\ and\ and\ applicable\ Rules,\ and\ and\ and\ applicable\ Rules,\ applica$ consequences. The said Borrowers are prohibited under the Act from transferring the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of PCHFL. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the said Act or Rules made there under, shall be liable for imprisonment and/or penalty as provided under

22-02-2022 /₹ 198091 /-(₹ One lakt

(09-01-2022)

(09-01-2022)

Ninety Eight Thousand Ninety One) NPA

26-02-2022 /₹ 904945 /-(₹ Nine lakh Four

Thousand Nine Hundred Forty Five) NPA

(LC No. 00005340 of Aurangabad Branch)

avindra Ashok Nade (Borrower) Jayashri

Ashok Narayanrao Waman (Borrower)

Gitaniali Ashok Waman (Co Borrower 1

(LC No. 00000473 of Roha Branch)

26-02-2022 ₹ 27813444 /-(₹ Two Crore Seventy Eight lakh Thirteen Thousand Four Hundred Forty Four) NPA (LC No. 00001670 of Hadpsar Branch) Verve Global Services Pvt Ltd (Borrower) Sidhhant Courtyard Balewadi Baner, Pune Pune Maharashtra :- 411007 Pratyush Jaiprakash Bhartiya (Co Borrower 1) Tejal Pratyush Bhartiya (Co Borrower 2) Anekant Arvind Jain (10-12-2012) (LC No. 00001671 of Hadpsar Branch) Verve Global Services Pvt Ltd (Borrower) Pratyush Jaiprakash Bhartiya (Co Borrowe 26-02-2022 /₹ 27811447 /-(₹ Two Crore Seventy Eight lakh Eleven Thousand Four Hundred Forty Seven) NPA Flat No.502, 5th Flooor H N 1/16 S N 33 Sidhant Courtyard Balewadi Baner Pune Pune Pune Maharashtra :- 411007 Tejal Pratyush Bhartiya (Co Borrower 2)
 Anekant Arvind Jain (Guarantor 1) (10-12-2012) Flat No 301 3rd Floor Siddhant Courtyard S N 33 H N 1/16 Baner Baner, Pune Pune (LC No. 00001672 of Hadpsar Branch) 26-02-2022 /₹ 21336853 /-(₹ Two Crore Verve Global Services Pvt I td (Borrower) Thirteen lakh Thirty Six Thousand Eight Hundred Fifty Three) NPA (10-12-2012) shtra :- 411007 Pratvush Jaiprakash Bhartiva (Co Borr Tejal Pratyush Bhartiya (Co Borro Anekant Arvind Jain (Guarantor 1) 26-02-2022 /₹ 3616699 /-(₹ Thirty Six lakh Sixteen Thousand Six Hundred Ninety Nine) NPA (10-12-2020)

Flat No. 1018, 10th Floor (duplex) Gera's Adara, S No. 285, Plot No. 1 Maan, Opp Wipro Company Pune Pune (LC No. 00003292 of Swargate Branch) -lemant Balkrushna Shingare (Borrower) Atul Balkrushna Shingare (Co Borrower 2) Maharashtra: - 411057 (LC No. 00000335 of Swargate Branch) Nandkishor Ramdas Shahade (Borrower) Flat No 102 1st Floor Wing E-2 Phase 2 Laxmi Shantiban S No 1/3+1/4 N D A Road 26-02-2022 /₹ 2627567 /-(₹ Twenty Six lakh Twenty Seven Thousand Five Hundred Sixty Seven) NPA (09-01-2021) Nr Navbharat School Shivane Pune Pune Veenita Nandkishor Shahade (Co Borrower 1) (LC No. 00001333 of Hadpsar Branch) Maharashtra :- 411023 Flat No 308, 3rd Floor, L Wing Vyankatesh Swapnanagari, Phase 1 S No. 6, Saswad 26-02-2022 /₹ 2616931 /-(₹ Twenty Six lakh Sixteen Thousand Nine Hundred Sungard Flevators Private Limited (Borrower) Satish Bahruwan, Jadhay (Co Borro Thirty One) NPA (10-03-2020) Pune Pune Maharashtra :- 412301 Narayan Navnath Kokate (Co Bi Amit Arun Mahajan (Guarantor 1) (LC No. 00005091 of Ahmednagar Branch) 26-02-2022 /₹ 2590616 /-(₹ Twenty Five Row Block no.49/1, S.no. 55, Nr. Z.P. Shvam Nivrutti Salve (Borrower) Kashibai lakh Ninety Thousand Six Hundred Sixteen) NPA (11-03-2021) School, Sai Nagar, Tapowan Rd, Nivrutti Salave (Co Borrower 1) Burhannagar, Ahmednagar. Ahmadnagar Maharashtra :- 414001 (LC No. 00042706 of Pune - Gera Junction 26-02-2022 /₹ 2507461 /-(₹ Twenty Five Flat No. C-203, 2nd Floor, C Wing, Gat No. lakh Seven Thousand Four Hundred Sixty One) NPA (10-12-2020) 162. (old Gat No.23/3 & 23/41) Appla Ghar Branch) Archana Balu Kadu (Borrower) Kirkatwadi. Pune Pune Maharashtra Balu M Kadu (Co Borrower 1) - 411024 (LC No. 00015053 of Pune Branch) Sarang 26-02-2022 /₹ 1969813 /-(₹ Nineteen Flat No. 1005, 10th Floor, C-6 Build, Life Sharad Potharkar (Borrower) Komal Sara Potharkar (Co Borrower 1) lakh Sixty Nine Thousand Eight Hundre Maxima, Gat No. 262 & Other Kirkatwadi Thirteen) NPA (01-01-2020) Pune Pune Maharashtra: - 411023 (LC No. 00001899 of Pimpri Branch) 26-02-2022 /₹ 1952926 /-(₹ Nineteen lakh F No-1002,10th Flr,Buldng A,Sanavi Marve ige Chakan Pun Murlidhar Chindu Salunkhe (Borrower) Jvol Fifty Two Thousand Nine Hundred Twenty Sr No -160/1.160/2.Maha Six) NPA (12-05-2021) Murlidhar Salunkhe (Co Borrower 1) Pune Maharashtra :- 410501 (LC No. 00005189 of Ahmednagar Branch) 26-02-2022 /₹ 1722332 /-(₹ Seventee Plot no. 143/North Part. Gut No 142/4 lakh Twenty Two Thousand Three Hundred Thirty Two) NPA (12-05-2021) on Rd, Sai dham, Spark public schol at Bodhegaon, Shevgaon Ahmadnagar Maharashtra :- 414501 Sharad Pawar (Co Borrower 1) (LC No. 00005196 of Ahmednagar Branch) Wajid Liyakat Khan (Borrower) Sima Vajid P.no.07(East Side), S.no.244/9, Opp. Aksa Masjid, Kawade Nagar, Nagardeole, Ahmednagar. Ahmadnagar Maharashtra 26-02-2022 /₹ 1630190 /-(₹ Sixteen lakh - 414002 (LC No. 00002582 of Kolhapur Branch) Sachin Uttam Chavan (Borrower) Sarika Sachin Chavan (Co Borrower 1) 26-02-2022 /₹ 1492569 /-(₹ Fourteen lakh Ninety Two Thousand Five Hundi Sixty Nine) NPA (09-01-2021) Flat No.01, Shri Ganesh Residency, Stilt Flr, P.no.02,nr Parijat Book Shop, Karmavir Ngr, Kodoli, Satara Satara Satara Maharashtra: - 415004 (LC No. 00000885 of Pimpri Branch) Nile 26-02-2022 /₹ 1463194 /-(₹ Fourtee Flat No. 14, 2nd Flr, Samrudhi Heights, Sr No. 78, H No. 1/1, Rahatani/kalewadi Pune Tanaji Kamle (Borrower) Deepali Nilesh Kamale (Co Borrower 1) Sixty Three Thousand One Hundred Ninety Four) NPA (01-03-2020) Pune Maharashtra: - 411017 (LC No. 00001529 of Hadpsar Branch) Flat No. 4, 1st Floor, Building No. A7 Vinaya 26-02-2022 /₹ 1452392 /-(₹ Fourteen lakh Sanjay Genu Kadu (Borrower) Kusum Ger Fifty Two Thousand Three Hundred Ninety Hills, Gat No.289 P, Pavananagar Kamshei Two) NPA (10-03-2020) Road, Chikhalse, Maval Pune Pune Kadu (Co Borrower 1) Maharashtra :- 410401 (LC No. 00006578 of Akola Branch) 26-02-2022 /₹ 1424304 /-(₹ Fourteen lakh Plot 30 A, Gut No 372 Janefal, Amdapur nty Four Thousand Three Hundred Road Nr Mehkar Bypass Mehakar Buldha

Four) NPA (09-09-2021)

NPA (09-06-2021)

10-12-2020)

26-02-2022 /₹ 1287560 /-(₹ Twelve lakh

Eighty Seven Thousand Five Hundred Sixty) NPA (10-12-2021)

26-02-2022 /₹ 1284734 /-(₹ Twelve lak

Eighty Four Thousand Seven Hundred Thirty Four) NPA (10-04-2020)

26-02-2022 /₹ 1240703 /-(₹ Twelve lakh

Forty Thousand Seven Hundred Three)

26-02-2022 /₹ 1127411 /-(₹ Eleven laki

Twenty Seven Thousand Four Hundred

26-02-2022 /₹ 1006903 /-(₹ Ten lakh Six

26-02-2022 /₹ 817719 /-(₹ Eight lakh

Seventeen Thousand Seven Hundred

26-02-2022 /₹ 784023 /-(₹ Seven lakh

Eighty Four Thousand Twenty Three) NPA (09-01-2021)

26-02-2022 /₹ 655809 /-(₹ Six lakh Fifty Five Thousand Eight Hundred Nine) NPA (01-03-2020)

Eleven) NPA (09-02-2021)

Nineteen) NPA (09-06-2021)

(Authorised Officer) Piramal Capital & Housing Finance Limited

Maharashtra :- 416002

ashtra :- 443304

F No. 102, 1st Floor, Akashganga Phas-2 C-building, Plot No.1, S.No. 1103/1, Mandavgan Road, Avdhut Nagar, Shrigon

Heights, Nr. Sai Pushap, G.no.16/1/A(P), Handenimgaon, Newasa Phata, Newa

Rh.no. B, P.no. 8+9, S.no. 187/2A/1/1, Nr. Dattar Mandir, Shashtri Nagar, Kedgaon,

Plot No.42, Gat No. 278/2, Ladgaon Road,

Flat No B 205 2nd Floor , B Wing Meghraj nisarg, Sr No 34/1, Theur Nr Sughar factory

Road Pune Pune Maharashtra :- 412208

Plot No.04, Dattatray Colony, Nr Ganesh Mandir, A/p- Vadanage, Dist - Kolhapur Kolhapur Kolhapur

Ftat No B 202. 2nd Floor, B Wing Meghraj

Nisarg, Gat No 34/1, Theur Nr Sughar factory Road Pune Pune Maharashtra

Flat No.14 2nd Floor Samruddhi Heights S.no.78/1/1 Kokane Nagar Kalewadi kalewadi Pune Maharashtra :- 411017

Ahmadnagar Maharashtra :- 413701

Ahmadnagar Maharashtra :- 414603

Vaijapur, Tal. Vaijapur, Aurangabad Maharashtra :- 423701

Ahmednagar. Ahmadnagar Maharashtra :- 414005





www.navshakti.co.in

APPENDIX IV [See rule 8 (1)] **POSSESSION NOTICE** (for immovable property)

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | MONDAY | MARCH 28, 2022

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 28.08.2021 calling upon the Borrowers SURESH HARESHWAR PATIL; BAZAR WARD, VIRAR EAST, THANE, MAHARASHTRA - 401305, SURESH HARESHWAR PATIL; 850/1, SHRI SAMARTH SADAN RAILWAY PHATAK, GAONDEVI MARG, JUCHANDRA NAIGAON EAST. THANE. MAHARASHTRA 401208, SAKSHI SURESH PATIIL ; 850/1, SHRI SAMARTH SADAN RAILWAY PHATAK, GAONDEVI MARG, JUCHANDRA NAIGAON EAST, THANE, MAHARASHTRA - 401208 to repay the amount mentioned in the Notice being Rs.10.95.265.16 (Rupees Ten Lakhs Ninety Five Thousand Two Hundred Sixty Five And Paise Sixteen Only) against Loan Account No. HHLBOR00309274 as on 26.06.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 25.03.2022

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.10,95,265.16 (Rupees Ten Lakhs Ninety Five Thousand Two Hundred Sixty Five And Palse Sixteen Only) as on 26.06.2021 and interest thereon

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 1305, FLOOR 13TH, B-WING, SAI ENCLAVE JUCHUNDRA NAIGAON EAST, VILLAGE, JUCHANDRA TAL. VASAI, DIST. THANE MAHARASHTRA.

Sd/ **Authorized Officer** Date : 25.03.2022 INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED Place: THANE

STARLOG ENTERPRISES LIMITED

CIN: L63010MH1983PLC031578
Registered Office: 501, Sukh Sagar, N.S. Patkar Marg, Mumbai, Maharashtra–400007.
Tel: +91-22-6907 1234 Fax: +91-22-2368 7015

Web: www.starlog.in NOTICE TO SHAREHOLDERS FOR EXTRA-ORDINARY GENERAL MEETING otice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the members of Starlog Enterprises Limited ("the Company") will be held on Monday, April 25, 2022 at 4:00 PM (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means("OAVM") facility, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed nereunder read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, June 23, 2021 and December 08, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") as amended from time to time and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with SEBI Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 including any amendments there of fron time to time, to transact the business as set out in the Notice of the EGM.

n compliance with the afore mentioned Circulars, the Notice of the EGM will be sent only through electronic mode by e-mail to those Members, whose names appear in the Register of Members Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, March 25, 2022 and whose email ddresses are registered with the Company or Big share Services Private Limited, the Registrar and Share Transfer Agents ("RTA") or their respective Depository Participant ("DP").

Members can join and participate in the EGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the EGM and the manner of participation in the Remote e-votingor casting vote through Evoting during EGM will be provided in the Notice of the EGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Notice will also be made available on the website of the Company at www.starlog.in. website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, and on the website of the NSDL at https://www.evoting.nsdl.com. Necessary arrangements have been made by the $Company\,with\,NSDL\,to\,facilitate\,Remote\,e-voting\,and\,E-voting\,during\,the\,EGM.$

Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail address with the Company/ Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. Monday, April 18, 2022, may obtain the User ID and password by nding a request at helpdesk.evoting@nsdl.com or investor@bigshareonline.com. However, if Member is already registered with NSDL for Remote e-voting and E-voting during EGM, then existing User ID and password can be used for casting vote.

The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Dema form are requested to register their e-mail address with the respective DPs and the Member holding Equity Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by sending the request at investor@bigshareonline.com alongwith details such as Name, Address, Folio Number, Certificate number, self-attested copy of PAN, Mobile Number and E-mail ID. etc.

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EGM and it particular, instructions for joining the EGM and attending the EGM through VC/OAVM, manner of asting vote through Remote e-voting and E-voting during the EGM.

Place : Mumbai Date : March 26, 2022 Pranali A Sulakhe

Company Secretary

SHERIFF'S NOTICE **AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY**

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION COMMERCIAL EXECUTION APPLICATION NO. 566 OF 2019 IN

COMMERCIAL SUMMARY SUIT NO. 453 OF 2017

Seftech India Private Limited ...Plaintiffs

Versus

Gaurang Vinod Doshi and Anr. ...Defendants

Pursuant to the Warrant for Sale of immovable property dated 7th January, 2020 issued by the Hon'ble High Court, Bombay in the abovementioned Commercial Execution Application No. 566 of 2019 in Commercial Summary Suit No. 453 of 2017 and pursuant to the Order dated 22nd March, 2022 passed by the Hon'ble Chamber Judge His Lordship Shri Justice B. P. Colabawalla of the Hon'ble High Court, Bombay, the offers are invited in sealed/closed covers by the Sheriff of Mumbai for the auction sale of the right, title and interest of the Defendants abovenamed lying and being in their immovable ownership residential premises situated at 78/10, Mehta Building Jayant Society, Sion (W), Mumbai-400 022, alongwith Demand Draft/ Pay Order in the sum of Rs. 10,00,000/- (Rupees Ten Lakhs only) as Earnest Money Deposit drawn in favour of "Sheriff of Mumbai", payable at Mumbai, so as to reach the Sheriffs office on or before 11th April, 2022 by 5.00 p.m.

The sale will be held on "As is where is basis and as is what is basis".

The offers will be opened and considered before the Hon'ble Chamber Judge, High Court, Bombay in Court Room No. 02, High Court Main Building, Ground Floor, High Court, Bombay on Tuesday, the 12th day of April, 2022 at 2.30 p.m. when the offerers may remain present and increase their offers, if they so desire. The inspection of the said property will be given to the intending offerers on 6th April, 2022 and 7th April, 2022 between 1.00 p.m. to 4.00 p.m. The Hon'ble Court reserves his right either to accept or reject any offer without assigning any reason therefore. A copy of terms of conditions of the sale and undertaking to be executed by the offerer will be available in Sheriffs office situated at Old Secretariat Building (City Civil Court Build ing), Ground Floor, Next to University of Mumbai, K. B. Patil Marg, Mumai-400 032, on any working day during the office hours on payment of Rs. 500/- (Non refundable/non adjustable).

Dated this 24th day of March, 2022.

Dy. Sheriff of Mumbai For Sheriff of Mumbai